

जाहिरातीचे दर.  
खालील पस्यावर चौकशी  
करावा.  
व्यवस्थापक, अर्थ,  
'दुर्गाधिवास', पुणे ४.

वर्गणीचे दर.  
वार्षिक वर्गणी  
रु. ४.  
( दपाल हंशिल माफ )  
किंविळ अंकास  
एक आणा.

# अर्थ

'अर्थ एव प्रधानः' हति कौटिल्यः अर्थमूलै धर्मकामाविति।

—कौटिलीय अर्थशास्त्र.

संपादक—प्रो. वा. गो. काळे.

वर्ष २

पुणे, बुधवार, तारीख १२ ऑगस्ट, १९३६.

अंक ३३

## दि. गुड-वुइल ऑन्शुअरन्स कंपनी लि.

पोस्ट : मिरज मिशन हॉस्पिटल

विमेदारास

भरपूर सवलती

मारुक हसे

ठिकिठिकाणी एजन्स नेमणे आहेत.

पश्चिमवाहर करावा.

हेड ऑफिस : कुपवाड, जि. सातारा;

मॅनेजिंग डायरेक्टर

### आयुर्वेद रसशाळा पुणे, लि.

पत्ता : डेक्कन जिमखाना, पुणे ४

यांचीं शास्त्रोक्त, खात्रीलायक व गुणकारी औषधें  
च्यवनप्रसा पौधिक व शक्तिवर्धक २० तो. १ रु.  
वज्रद्रिती दंतमंजन चा. किं. ४ आणे  
केशवर्धन तेल १० तो. १५ आणे  
एरंडपाक मलावरोध घालविणारा १० तो. ६ आणे  
हेमगर्भ मात्रा सर्व वान करोगहर मात्रा ५ रु.  
सुवर्णराजवंगेश्वर धातुवर्धक १ तो. ५ रु.  
वाळा सरवत उन्हाळ्यांत घंड पेय १ पौ. १२ आणे  
त्रिभुवनक्रीति सर्व ज्वरावर १ तो. १२ आणे  
याशिवाय प्रवाळ, माक्तिक इ. भस्मे, सर्व तन्हेचीं आसवे,  
अरिष्टे, मात्रा, गुटिका, अवलेह वगैरे मागवून एक्वार  
अनुभव ध्या. केंठांग मागवा.

ठिकिठिकाणी एजन्सी देणे आहेत. एजन्सी घेऊं  
इच्छिणारांनी नियम मागवावे.

### “दुसरे मूल्यमापन जाहीर झाले”

स्थापनेषासूनच भागीदारांना ६ टके फायदा व विमेदारांस वाढता नफा वांटून  
जुन्या व रियर झालेल्या कंपन्यांस कठीण असें अपूर्व यश संपादन केलेली

पहिलीच महाराष्ट्रीय विमा कंपनी:-

### कॉमनवेल्थ विमा कंपनी लि., पुणे.

अध्यक्ष-श्री. न. चिं. केळकर, संचालक, केसरी

हयातीन्हील विम्यास) दुसऱ्या मूल्यमापनांत वांटलेला {हयातीनंतर विम्यास  
३७॥ रु. } दर हजारी त्रैवाषिंक नफा { ४५ रु.

जास्त माहितीकरितां समक्ष भेटा अंगर लिहा.

मॅनेजिंग एजन्स.

### स्वदेशी

कापड म्हणजे काय !


(१) स्वदेशी व्यवस्था (२) स्वदेशी  
सूत (३) स्वदेशी मजुरी.  
या तीन गाठी लक्षात टेवल्याने  
स्वदेशीवड्ल तुमची फसवूक होणार  
नाही.

हानरुमालापासून सर्व प्रकारचे  
रेशमी, सुनी व गरम कापड व टांचणी-  
पासून सर्व प्रकारची स्टेशनरी दैवते.  
स्वदेशी माल मिळण्याचे  
सूत्राचा पुण्यातिल एक उक्तिकाण

### स्वदेशी भांडार

लक्ष्मीरोद, पुणे २.

कॉलेज विद्यार्थ्यांच्या विशिष्ट  
गरजा लक्षांत घेऊन हैं  
मोडेल बनविले आहे.



किंमत माफक.

पंप नाहीं ! पिन् नाहीं ! ! आवाज नाहीं ! ! !

## ज्युनियर प्रभाकर

## सैफटी स्टॉचूह

माहितीपत्रक मागवा

मेकर्सः-ओगले ग्लास वर्क्स. लि.

ओगलेवाडी, ( सं. औंध ), जिल्हा सातारा.

## पुणे स्टॉकिस्ट्सः-

- १ केळकर बद्रसे,  
बुधवार चौक.
- २ म. इं. को. ऑ. एजन्सी,  
लक्ष्मीरोड.

## विविध माहिती

## न्यू स्वस्तिक विमा कंपनी

दि न्यू स्वस्तिक लाइफ अंशुअरन्स कं. लि. हा नांवाची आयुर्विभ्याचें काम करणारी एक नवी कंपनी मुंबई येथे स्थापन झाली असून श्री. वा. सी. कामत हे तिचे अध्यक्ष आहेत.

असोसिएटेड सिमेंट कंपनीज लि.

हिंदी सिमेंट कंपन्यांच्या एकत्रीकरणाच्या योजनेस मूर्त स्वरूप प्राप्त होऊन नव्या 'असोसिएटेड' कंपनीस ता. ४ ऑगस्ट रोजी रजिस्ट्रेशनचे सर्टिफिकेट मिळाले. हा कंपनीच्या अधिकृत कामास ऑक्टोबरमध्ये सुरवात होईल, असें समजें.

## कापडाच्या निर्गतीत जपानची आघाडी

१९३१-३२ हा मुद्रतीमध्ये ग्रेट ब्रिटनमधून होणाऱ्या कापडाच्या निर्गतीत फक्त १४ टके वाढ झाली, परंतु जपानच्या बाबतीत मात्र ही वाढ ९९ टके झाली आहे.

## विषारी धुरापासून बचाव

पुनः युद्ध उपस्थित होण्याचा प्रसंग आल्यास, त्यामध्ये शत्रूचा नाश करण्यासाठी विषारी धुराचा उपयोग मोळ्या प्रमाणावर करण्यांत येहील, हाबडल सर्व देशांची सात्री झाली आहे. अशा प्रकारच्या हल्ल्यापासून आपल्या प्रजाजनांचा बचाव करण्यासाठी ग्रेटब्रिटनने आतंपासूनच तयारी चालविली आहे. येत्या वर्षअखेर सुमारे २३ कोटी तोंडावर चढवावयाच्या संरक्षक पिशव्या बनवण्यांत येऊन नागरिकांच्या उपयोगासाठी तयार ठेवण्यांत येतील, अशी बातमी आहे. तथापि, सहा तासांपेक्षां जास्त काळपर्यंत हा आवरणाचा उपयोग होणार नाही, ही अडचण अजून दूर झालेली नाही.

## चहाचा खप कमी झाला

गेल्या एप्रिलमध्ये संबंद जगात मिळून ६ कोटि ५४ लक्ष पौंड चहा खपला. मार्च महिन्यात ७ कोटि १ लक्ष पौंड चहाचा खप झाला होता व १९३५ च्या एप्रिलमध्ये ७ कोटि ८२ लक्ष पौंड चहाची विक्री झाली होती. १९३६ च्या पहिल्या च्युर महिन्यात मिळून १९३५ मधील तत्सम मुद्रतीमधील स्पष्टाच्या मानाने १ कोटि ६९ लक्ष पौंड चहा कमी विकला गेला.

## ओरिअंट पेपर मिल्स लि.

वरील कंपनी कलकत्ता येथे राजिस्टर झाली असून तिचे भरणा झालेले भांडवल २१ लक्ष रुपये आहे. कंपनीचे भाग विकीस काढलेले नाहीत, कारण सर्व भांडवल खपून गेले आहे. विरो बद्रसे लि. हे कंपनीचे मैनेजिंग एजंट्स आहेत.

## ग्रेटब्रिटनचे सर्वांत मोठे गिन्हाइक कोणते ?

ग्रेटब्रिटनचे सर्वांत मोठे गिन्हाइक आजवर हिंदुस्थान असून गेल्या सहामाहीत दक्षिण आफिकेने ती जागा घेतली आहे. त्या देशांत फक्त २० लक्ष शेतवणी व ६० लक्ष कृष्णवणी लोक असून हिंदुस्थानापेक्षां तो देश ज्यास्त ब्रिटिश माल सरेदी करतो, असें दक्षिण आफिकन सरकारच्या व्यापारी प्रतिनिधीने लंडन-मधील एका परिषदेत मोळ्या अभिमानाने सांगितले. ब्रिटिश मालाची द. आफिकेत आयात वाढत आहे, परंतु आफिकन मालाचा ग्रेटब्रिटनमधील उठाव मात्र कमी होत आहे, अशी त्याने तकार केली.

## ब्रिटिश सुताची निर्गत वाढली

गेल्या जानेवारी ते जून हा सहामाहीत ग्रेटब्रिटनमधून सुताची एकूण निर्गत झाली, त्याचे वजन ७६३ लक्ष पौंड होते. १९३५ च्या पहिल्या सहामाहीत ७०८ लक्ष पौंड वजनाचे सुत बाहेर गेले होते व १९३४ मध्याह्यांत ६८६ लक्ष इतकाच होता. म्हणजे गेल्या दोन-तीन वर्षांत ब्रिटिशच्या हा व्यापारांत थोडी प्रगती झालेली आहे.

## पण कापडाची निर्गत कमी झाली

ब्रिटिश सुताच्या निर्गतीत वाढ झाली असली तरी लॅकेशाय-रच्या कापडाची निर्गत भात्र वाढावयाच्या ऐवजी थोडीशी कमीच झाली आहे. १९३५ च्या पहिल्या सहामाहीत १०० कोटि चौरस वार कापड ग्रेटब्रिटनमधून परदेशांत गेले होते, परंतु चालू सालच्या सहा महिन्यांच्या मुद्रतीत ही निर्गत फक्त ९२ कोटि चौरस वार भरली. हिंदुस्थानात १९३५ च्या सहामाहीत ३१३ कोटि चौरस वार ब्रिटिश कापड आले होते आणि चालू सालांत फक्त २२३ कोटि चौरस वारच आयात झाले आहे.

## युरोपांतील सहकारी संस्थांची पहाणी

सहकारी चलवलीसंबंधी अमेरिकेचे अध्यक्ष, मि. रुझवेल्ट, यांचा अनुकूल ग्रह झाला असून युरोपांतील सहकारी स्टोर्स, सहकारी विमा व बैंकिंग संस्था, विक्रीची व्यवस्था, उत्पादनाच्या संस्था इत्यादीची पहाणी करण्यासाठी त्यांनों तीन संशोधक तज्ज्ञांची नेमणूक केली आहे.

## मुंबई बंदरांतून सोन्याची साप्ताहिक निर्गत

रुपये किंमत

ता. ८ ऑगस्ट रोजी पुरा झालेला आठवडा. ७७,८५,६१०

ता. २१ सप्टेंबर १९३१ ते ८ ऑगस्ट १९३६ अखेर.

२, ७९, ०९, ४१, २१५

## अनुक्रमणिका

	पृष्ठ
१ विविध माहिती ...	३९८
२ सोन्याची सरी का सुरी? ३९५	
३ बैंकिंगच्या क्षेत्रात ...	३९६
४ स्फुट विचार ...	३९६
मराठा व्यापाराच्यांचे चेंबर— विद्यार्थ्यांची शारीरिक स्थिती—स्वदेशीची व्याख्या —किंती टक्के स्वदेशी!— परदेशांतून येणाऱ्या पाहुं ण्यांचे स्वागत	
५ मराठा चेंबरची वार्षिक सभा ...	३९८
६ हिंदुस्थान सरकारच्या ग्रामसुधारणेवाबतच्या गैरंचा विनियोग ...	३९९
७ सहकारी अबंन बैंकांची प्रगति ...	३९९
८ कै. भाऊराव कोलहटक- रांच्या रेकोर्ड्स? ...	४००
९ विनेदारांच्या आरोग्याची जोपत्रना ...	४००
१० कॉलेज विद्यार्थ्यांची वैय- कीय नपासणी ...	४०१
११ रजिस्ट्रेशन सास्याचा अहवाल ...	४०१
१२ दि ट्रस्ट ऑफ इंडिया अश्युअरन्स कं. लि.	४०२
१३ निवडक बाजारभाव	४०३

## अर्थ

बुधवार, ता. १२ ऑगस्ट, १९३६

## सोन्याची सरी का सुरी?

( १ )

जगांतले सोन्याचे उत्पादन मागणीच्या मानाने अपुरे पडत असून त्या योगाने बाजारभाव उत्तरले आहेत आणि त्याकरितां उपलब्ध असलेल्या सोन्याचा पुरवठा चलनासाठी हात राखून वापरला पाहिजे, अशी ओरढ किंत्येक तज्ज्ञांनी चालविली होती. व्यापाराची वाढ व सोन्याचे जागतिक उत्पादन हांत मेळ बसणे शक्य नाही हें सिद्ध करण्याच्या हेतुने त्यांनी तपशीलिवार आकडेहि प्रसिद्ध केले होते. गेल्या सात वर्षांमध्ये अनेक राष्ट्रांनी आपली चलने हलकीं करून सोन्याची किंमत कूत्रिम रीतीने चढविली आहे आणि सोन्याचे जगांतले एकूण उत्पादन ५८ टक्क्यांनी वाढले आहे. ह्यामुळे सोन्याच्या तुटवळ्याविषयीची ओरढ निरर्थक ठरली आहे. सोन्याचे जागतिक उत्पादन कसे वाढले आहे हें दर्शवणारे आकडे साली दिले आहेत:—

## सोन्याचे जगांतले उत्पादन

( लक्ष औंस )

साल : १९२९ १९३१ १९३३ १९३४ १९३५

वजन : १९५ २२३ २५३ २७७ ३१०

राष्ट्रीय चलने नरम झाल्याने सोन्यास चांगला भाव येत आहे, त्याचा परिणाम सार्वीतल्या उत्पादनाच्या उद्योगास उत्तेजन मिळण्यांत झाला आहे. हा सोन्याच्या सार्वीच्या घंट्यांत रशियाने प्रवेश केला असून त्यामध्ये उत्पादन सात वर्षांत १० लक्षांचे ५६ लक्ष औंस झाले आहे; आणि रशियन सार्वीची निपज सारसी वाढतच आहे. सध्याची अनेक क्षेत्रात दिसत असलेली सोन्याच्या उत्पादनांतली प्रगति चालू राहिल्यास १९४० साली जागतिक पैदास ४०० लक्ष औंसांपर्यंत चढेल असा अंदाज करण्यांत आला आहे.

सोन्याचा दुष्काळ होणार हा भविष्याचे ठिकाणी त्याचा सुल्लुक्काट होणार असा अंदाज तज्ज्ञांकहून प्रसिद्ध होत आहे, हा योगायोग विचित्रच म्हटला पाहिजे. सोन्याचा जागतिक पुरवठा

वाढल्यास बाजारभाव भलतेच चढतील अशी अमेरिकन बैंकर्सना भीति वाटत असून त्या बाबतींत आवश्यक असे नियंत्रण घालण्याची व्यवस्था झाली पाहिजे असे ते म्हणून लागले आहेत. मध्यवर्ती बैंकांनी चलन आणि इतर विनियम साधने हांचा उपयोग आपल्या कहांत ठेवण्याची व्यवस्था अलीकडे इतकी कार्यक्षम बनवली आहे की, सोन्याचा व्यवहारांत सुल्लुक्काट होऊन त्यामुळे बाजारभाव भरमसाटपणाने कडकण्याची वास्तविकपणे भीति बाळगण्याचे कारण नाही. दाक्षिण आफिकेतला सोन्याच्या सार्वीचा घंटा आज भरभराटीच्या स्थितीत आहे आणि तेथील सरकारास त्यापासून चांगले उत्पन्नहि मिळत आहे. तेथील सार्वीच्या घंटेवाल्याच्याहि मताने सोन्याचे उत्पादन कमी होण्याचा किंवा त्याची किंमत विशेष साली जाण्याचा रंग नाही. तथापि, अमेरिकेच्या चलन विषयक घोरणावर आणि व्यापाराच्या घडामोडींवर सोन्याचे भवितव्य अवलंबून आहे असे त्यांस वाटत आहे. सुवर्णचलन पद्धतीस चिकटून राहिलेली व तिचा त्याग करणारी सर्वच राष्ट्रे सोन्याचा संग्रह करीत असून कोणाच्याहि दृष्टीने सोन्याचे महत्त्व अजून कमी झालेले नाही, हे लक्ष्यांत ठेवण्यासारखे आहे. डॉलर-स्टार्लिंग हुंदणावळ अमेरिका व ग्रेट ब्रिटन ह्या राष्ट्रांनी स्थिर राखण्यांत यश संपादन केले आहे ही गोष्टहि अनुकूल आहे. बाजारभाव योडेसे चढत आहेत आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराची घडी हळुहळु बसण्याच्या मार्गात आहे.

प्रसिद्ध अर्थसाक्षर, प्रो. कॅसल, ह्याच्या मते पदार्थाची किंमत मापणे, देवघेवर्त उपयोगी पदणे व चलनाचा आधार होणे ह्या तिन्हीं कामांत सोन्याचे महत्त्व आतां उरलेले नाही. हा त्यांचा अभिप्राय जुना असला तरी त्यांनी अलीकडे त्याची पुनरुक्त केली आहे. ज्या घातूची किंमत अस्थिर असल्याचे अनुभवाने सिद्ध झाले आहे, तिला राष्ट्रीय किंमतीचा आधार मानणे चुकीचे आहे असे त्यांचे म्हणणे आहे. कागदाच्या चलनाचा सुवर्णाचा आधार काढून टाकून ते चलन व्यवहारांत असे सेळवण्यांत यावे की त्यांत व्यक्त झालेले बाजारभाव स्थिर रहातील, अशी त्यांची सूचना आहे. ब्रिटिश पौंडाचा कोणत्याहि वजनाच्या सोन्याशी संबंध असण्याचे मुळीच कारण नाही. गेल्या पांच-सहा वर्षांत सोन्याच्या आधारावांचून कागदाच्या पौंड-नोटांची किंमत स्थिर राहिलेली आपण प्रत्यक्ष पहातोच आहों की नाही? सोन्याच्या आश्रयावांचून चालणाऱ्या पौंडास मुद्दाम त्या घातूचा टेकू देण्यांत काय हंशील आहे? सुवर्णाचे दास्य पत्करून आपला आर्थिक संसार राष्ट्रांनी त्याच्या लहरीवर अवलंबून ठेवण्याचे प्रयोजन नाही हे प्री. कॅसल ह्यांचे मत तात्त्विक दृष्ट्या मान्य केले तरी प्रत्यक्ष जागतिक परिस्थितीत ते अव्यवहार्य आहे हें कोणासहि दिसल्यावांचून रहात नाही. सुवर्णत्याग केलेली राष्ट्रे हि आपला सुवर्णसंचय वाढवात आहेत आणि पूर्वे परिस्थिति कशीहि बदलली तरी तिला तोंड देण्याची तयारी करीत आहेत. हावरून राष्ट्रीय चलने आणि सोने ह्यांची कायमची फारकत होणार अशी किंत्येकांची अपेक्षा आहे ती साधार आहे असे मानण्यास जाग नाही. पूर्वीप्रमाणे सोन्याचे नाणे मर्यादित स्वरूपांतहि व्यवहारांत सेळणार नाही हे सरें असलेले तरी त्यावरचा सामान्य जनतेचा विश्वास जोंवर ढळा नाही, तोंवर त्यांचे चलन व्यवस्थेतले स्थान अवाधित झालेला नाही. हिंदुस्थानांतून वाहेर चाललेला सोन्याचा प्रवाह मात्र अजून बंद झाला नाही जाणी ह्या निर्गतींत राष्ट्रीय दृष्ट्या कांहीं विचार करण्यासारखे आहे असे हिंदुस्थान सरकारास वाटत नाही, हें विशेष आहे! आंतरराष्ट्रीय परिस्थिति निवळली असतां सोन्याचा प्रश्न आपोआप सुटणार आहे. तथापि प्रत्येक राष्ट्राने त्यासंबंधांत आपल्यापुरती तरतुद करून ठेवणे अगत्याचे आहे.

## बँकिंगच्या क्षेत्रांत

### ब्रिटिश बँकांची चलती

अकरा प्रमुख ब्रिटिश बँकांतल्या ठेवीची एकूण रकम गेल्या जूनमध्ये २२२ कोटी पौंडांच्यावर ( २,३७० कोटि रुपये ) चढली. १९३५ च्या जूनच्या मानानें हा आकडा १५ कोटि पौंडांनी ( २०० कोटि रुपये ) ज्यास्त आहे. बँकांनी ट्रेझरी विलांत वगेरे गुंतविलेल्या पैशांतच वाढ झाली आहे असें नसून गिन्हाइकांस दिलेल्या कर्जाच्या एकूण रकमेतहि वाढावा दिसून येत आहे. कर्जांची ही रकम गेल्या जूनमध्ये ८७ कोटि पौंड ( १,६४ कोटि रुपये ) इतकी झाली. ग्रेटब्रिटनमध्ये अंतर्गत औद्योगिक व व्यापारी उलाढाऱ्यांत प्रगति होत असल्याचें हें निर्दर्शक आहे. आगबोटी बांधणे, पोलाद-लोरंदाचा माल तयार करणे, इत्यादि ब्रिटिश धंयांची सध्या चलती असून त्या देशांत बेकारीचा आकडा उतरत आहे. हा परिस्थितीचा अनुकूल परिणाम ब्रिटिश बँकांतल्या ठेवी व त्यांनी धंदेवाल्यांस दिलेली कर्जे हांमध्ये होणे स्वाभाविक आहे. ग्रेटब्रिटनमध्ये होत असलेल्या आर्थिक स्थितीतला उल्लेख तेथील बोर्ड ऑफ ट्रेडचे अध्यक्ष, मि. रनिसमन, शांनी कॉमन्स सभेमध्ये केला. हिंदुस्थानांतील बदलत्या परिस्थितीचा आदावा आधिकारी वर्गानें कायदेमंडळांत वेळेवेळ घेण्याची व्यवस्था नाही, हा आमच्या राज्यघटनेतला ठळक दोष आहे.

### आर्थिक भंडी व बँकांचे व्यवहार

चालू सालच्या पहिल्या सहामाही बाबतच्या आपल्या रिपोर्टीत इंपीरिअल बँक ऑफ इंडियाने हिंदुस्थानांत यंदा पैशास मागणी भंड असल्याचें नमूद केले आहे. ही सहामाही व्यापारी चलतीची असूनहि हिंदी बँकांपाईशी पैसा 'ह्याप्रमाणे पडून राहिला आहे, हे आर्थिक भंडाचे स्पष्ट लक्षण आहे. रिपोर्ट बँकेस जोडलेल्या बँकांनी दिलेली कर्जे व विकत घेतलेल्या हुंद्या हांची एकूण रकम चालू वर्षाची प्रारंभी ८८ कोटि रुपये होती, ती पुढे १०१ कोटीपर्यंत चून सहामाही असेरीस ९५ कोटीवर उतरली, परंतु त्यांच्या जवळील ठेवीचा आकडा मात्र २२० ते २२५ कोटीच्या आसपास राहिला. सोन्याची निर्गत हिंदुस्थानांतून सारखी चालली असल्यानें त्याच्या मोबदला भिळणारा पैसा लोकांकडून बँकांमध्ये ठेवीच्या मागणें जातो आणि त्याचा उपयोग, मंदीमुळे व्यापार व उद्योगधंदे हांस देण्याकडे करतां येत नाही, अशी परिस्थिति आहे. ट्रेझरी विलांवर सुट्टणाच्या व्याजाचा दर उतरणे हा त्याच परिस्थितीचा परिणाम आहे. बँकांपाईशी जमणारा पैसा कर्जरोख्यामध्ये गुंतवणे अपरिहार्य होऊन रोख्याच्या किंमती चढलया आहेत. हा सर्व कारणांचा इंपीरिअल बँकेच्या नफयावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. तथापि कर्जरोख्याच्या चढलेल्या किंमतीचा फायदा तिला मिळाला आहे.

### प्रमुख ब्रिटिश बँकांचे डिव्हिडंड

चालू वर्षाच्या पहिल्या सहामाहीच्या व्यवहारावर पांच ब्रिटिश प्रमुख बँकांनी गेल्या सालाप्रमाणेन डिव्हिडंड जाहीर केले आहे.

## स्फुट विचार

### मराठा व्यापान्यांचे भंडळ ( चेंबर )

मराठा ( दक्षिणी ) व्यापान्यांच्या उद्योगधंदांच्या हितसंबंधांतून संरक्षण करून त्यांच्यात परस्पर-सहकार्य वाढविणे आणि व्यापार-उद्दिमांच्या प्रगतीच्या मार्गांतील अडथळे दूर करणे, ह्या हेतून मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ऑन्ड इंडस्ट्रीज ह्या संस्थेची स्थापना झाली. तिच्या दुसऱ्या वार्षिक अहवालावरून चेंबरचे कार्य योग्य मागणें चालू आहे, असें दिसून येते. चेंबरच्या पटावर सुमारे ८० सभासद आहेत. ह्या संस्थेयेत वाढ होण्यास अर्थातच पुष्कळ वाव आहे. चेंबरने वेळोवेळ उपस्थित होण्याच्या अर्थिक प्रश्नांवर आपले मत प्रदारेंत करून व तें योग्य त्या अधिकान्यांकडे पाठवून सार्वजनिक हिताचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला. तथापि, महाराष्ट्र बँकेच्या स्थापनेची पूर्वतयारी, ही चेंबरची अहवालाचे सालांतील सर्वांत भरीव कामगिरी समजली पाहिजे. सदरहु व्यापारी बँकेची प्रगति समाधानकारक होत आहे व क्रमाक्रमानें तिचें पाऊल पुढे पडत आहे. इतर व्यापारी संस्थांपेक्षां मराठा चेंबरने अंगीकारलेले कार्य एका दृष्टीनैं ज्यास्त विकट आहे, कारण महाराष्ट्रांत आर्थिक मनोवृत्ति अजून निर्माण व्हाव्याची आहे व तें कार्य चेंबरनेच हातीं घेणे जल्ल आहे. व्यापारी शिक्षणाची आवश्यकता, महाराष्ट्राची औद्योगिक पहाणी, इत्यादि प्रश्न चेंबरपुढे आहेत, परंतु सभासदांचे संख्याबाबूल, त्यांचा अंगीकृत कार्यावरील विश्वास व परस्पर-सहकार्य हावावंचून त्या संस्थेच्या प्रयत्नांचे पाऊल हापांड्याने पुढे पडणे कठिण जाईल. ह्या परिस्थितीत चेंबरने केलेली कामगिरी निःसंशय अभिनंदनीय आहे. दक्षिणी व्यापारी व कारखानदार हांनीं सभासद होऊन व आपल्या अडचणी तिचेपुढे मांडून संस्थेच्या कायीस मदत करावी, ही श्री. कामत हांनीं चेंबरच्या वार्षिक सभेवे वेळी केलेली सूचना फलदूष होईल अशी आम्हांस आशा आहे.

### विद्यार्थ्यांची शारीरिक स्थिति

आमचे इलास्थ्यांतील कॉलेजांत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची प्रथा पढली आहे ती अत्यंत उपयुक्त आहे ह्यांत शंका नाही. शरीराच्या वाढीच्या दिवसांत उच्च शिक्षण घेण्याचा तरुणांच्या हातून त्यांच्या प्रकृतीची अनास्था होते. एका बाजूने अभ्यासाचा ताण व डुसऱ्या बाजूने व्यायामाचा अभाव असा प्रकार झाल्याने विद्यार्थ्यांच्या शरीराची हानि होते आणि राष्ट्राचा आधार-संभ जी तरुण पिढी, ती निर्बल व निरुत्साही बनते अशी आज कित्येक वर्षीची तकार आहे. वैद्यकीय तपासणीच्या योगाने प्रत्येक विद्यार्थ्यांस आपल्या शारीरिक अवस्थेत काय दोष आहेत हें कळून ते दूर करण्याची संभिमिळते. हवापाणी, सामाजिक रहाणी, स्वाण्यापिण्याची व्यवस्था हांचा परिणाम कॉलेजांत शिक्षणाच्या तरुणांच्या प्रकृतीवर भिन्नभिन्न होतो, हें आजच्या अंकांत हुसरीकडे त्यांच्या वैद्यकीय तपासणीचा सारांश दिला आहे, त्यावरून लक्षांत येईल. एका टोकास कर्नाटक आणि डुसऱ्या टोकास गुजराथ व सिंध प्रांत ह्यांचेमध्ये विद्यार्थ्यांच्या शारीरिक स्थितीत तफावत दिसून आली आहे ती विचार करण्यासारखी आहे. शरीराचा पीलदारपणा, वजन, प्रकृतीचा निरोगीपणा ह्यांचे बाबतीत तुलनात्मक माहिती प्रासिद्ध झाली आहे, तिचा उपयोग निरनिराळ्या शिक्षण-केंद्रांत विद्यार्थी, त्यांचे

पालक आणि शिक्षक हांचे हातून सुधारणेचे कार्मी होणे अग्त्याचें आहे. बौद्धिक व मानसिक उभतीइतकेच शारीरिक सौष्ठवाचें महत्त्व आहे हा गोष्टीची जाणीव आमच्या समाजास झाली पाहिजे. उच्च शिक्षण व्यावहारिक दृष्ट्या कुचकामाचें आहे आणि त्याची पद्धति संस्कृतीस व विद्युतेस पोषक नाही अशी ओरड चालू आहे. त्यांतच, आमच्या विद्यार्थ्यांची शरीरप्रकृतीहि चांगली नसते हा तक्रारीची भर पडली असतां कॉलेज शिक्षण घडाचें ना गोढाचें अशी अवस्था होणार हें उघड आहे.

### “स्वदेशी”ची व्याख्या

आपल्या लोकांस काम मिळेल, त्यांचे भांडवल उद्योगधंद्यांत उंटून त्यावर व्याज सुटेल आणि आपले कामकरी व धंदेवाले हांच्या कैशल्यास व कर्तृत्वास वाव मिळून देशांत संपत्तीचा विस्तार होईल हाच कल्पनेने जनता स्वदेशी मालास स्वार्थत्याग-पूर्वक उत्तेजन देत असते. आमचे इकडे स्वदेशीची व्याख्या त्याच दृष्टीने केलेली आहे. मालकी, भांडवल, कच्चा माल हीं बाहेरची असल्यास त्या धंद्यांतल्या मालास वास्तविक स्वदेशी म्हणतां येत नाही व म्हणूनच हीं साधने विशिष्ट प्रमाणांत आपल्या देशांतलींच असलीं पाहिजेत, असा आग्रह घरण्यांत येतो. स्वदेशीच्या हा प्रकारच्या व्याख्येस तत्त्व व व्यवहार हांचा पूर्ण आधार आहे, हें इतर देशांत हा बाबतीत काय घोरण अवलंबतात याकडे पाहिले असतां स्पष्ट दिसून येते. लँकेशायरच्या कापडास ब्रिटिश साप्राज्यांत आणि इतरच जकातीची सवलत व्यावाची ती तो माल खुइ ब्रेट्रिटनमध्ये प्रारंभापासून शेवटपर्यंत बनवला गेला आहे अशी सात्री झाली तरच यावी हा आशयाची सूचना ब्रिटिश कारखादारांनी केली असून ती अनेक ठिकारीं स्वीकारण्यांत आली आहे. जपान-मध्ये किंवा डुसन्या देशांत कोणत्याहि मालाची बहुतेक सर्व बनावाट मुळांत होऊन त्यावर ब्रेट्रिटनमध्ये शेवटचा हात फिरला म्हणजे तो जिन्स ब्रिटिश बनावटीचा आहे असे समजूनये, हा लँकेशायरच्या तत्त्वाची अंमलबजावणी झाली असतां ब्रिटिश मालाकारतीं योजलेल्या सवलती इतर मालास मिळत नाहीत व त्याची स्पर्धा थांबते. ब्रेट्रिटनचा स्वदेशी माल कोणता हें वरील व्याख्येप्रमाणे स्पष्ट करून लँकेशायरच्या कारखानदारांनी आपले म्हणणे मान्य करण्याविषयी ऑस्ट्रेलियास विनंति केली आणि त्या देशाने हा सूचनेचा सहानुभूतिपर विचारहि केला आहे. परंतु ब्रिटिश स्वदेशी मालास उत्तेजन देण्याचा ऑस्ट्रेलियाने योजिलेला मार्ग मात्र सुचविलेल्या पद्धतीहून भिन्न आहे.

### किती टक्के स्वदेशी?

सूत कातण्यापासून कापडास तकाकी देण्यापर्यंतच्या सर्व क्रिया ब्रिटिश कारखान्यांत झाल्या असतील तरच त्या मालास स्वदेशी ब्रिटिश माल म्हणावें हा दंडक ऑस्ट्रेलियाने उचलला नाही. जकातीच्या सवलतीस पाव होण्यास कापसाचें कापड, रेशीम, रेयॉन वैरे मालांत ब्रिटिश मजूरी व कच्ची द्रव्ये हांचे प्रमाण पूर्वी किंमतीच्या २५ टके होते तें ५० टके असावें असे त्यानें ठरविले आहे. मालाची बहुतेक बनावट स्वतःच्या कारखान्यांत करून असेरच्या संस्कारापुरता तो जपानसारख्या राष्ट्रांनी ब्रेट्रिटनमध्ये पाठवल्यास अर्थातच तो वरील कोष्ठकांत बसणार नाही व त्यास ब्रिटिश मालाप्रमाणे सवलतहि मिळणार

नाही, हा हिशेब ऑस्ट्रेलियन योजनेच्या मुळाशी आहे. परंतु येथे एक अनपेक्षित आपाति उपस्थित होते, ती सध्याच्या मानानें कपाशीचा भाव चढल्यास अमेरिकन कापसापासून ब्रेट्रिटनमध्ये तयार झालेला सर्व माल, ५० टके ब्रिटिश मजूरी आणि कच्ची द्रव्ये असलेले कापड म्हणजे ब्रिटिश कापड हा व्यास्थेच्या चवकटीत वसू शकेल काय हाविष्यांच्या शेकेची आहे. किंत्येक जातीच्या व प्रकारांच्या कापडांत, तें सर्वस्वी ब्रेट्रिटन-मध्ये तयार होऊनहि, त्यांत कपाशीच्या किंमतीचे प्रमाण मोर्ट आणि मजूरी व इतर साधने हांचे कमी भरण्याचा संभव असल्याने ५० टक्कांची कसोटी त्यास लागू पडणार नाही हें संभवनीय आहे. ही शंका केवळ काल्पनिक नसून कॅनडाने सवलतीची बरीलप्रमाणे योजना मार्गे केली होती, तिच्या बाबतीत हा अद्व्याप्तीचा अनुभव आलेला आहे. म्हणून तसला प्रकार ऑस्ट्रेलियाच्या सवलतीच्या संवंधांत होऊं नये अशी सूचना लँकेशायरच्या वतीने आगाऊ देणे मँचेस्टर गार्डिअनसारख्या पत्रास आवश्यक वाटले आहे.

### परदेशांतून येणाऱ्यांचे पाहुण्यांचे स्वागत

सध्या बालिं ( जर्मनी ) येथे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक सामने चालू आहेत, त्यांप्रीत्यर्थ लक्षावधि लोक परदेशांतून जर्मनीमध्ये आलेले आहेत. हे पाहुणे जर्मनीमध्ये प्रवास करीत असतांना त्यांचे योग्य रीतीने आदरातिथ्य केले जावे व जर्मनीमधील आयुष्यक्रमासंबंधी त्यांचे अनुकूल मत व्हावे, असा जर्मन सरकारचा कटाक्ष आहे. इतर देशांतून आलेल्या पाहुण्यांनी स्वदेशी परत गेल्यावर जर्मन शेती व सेदी हासंबंधी चांगला अभिप्राय व्यक्त करावा व अशा रीतीने जर्मनीची प्रतिष्ठा वाढावी, अशी नात्सी सरकारची इच्छा आहे. आहार व शेती हा सात्याचे प्रमुख, हेर डार, हांनीं वरील हेतूस उद्देशून एक सूचनापत्रक काढले आहे, त्यांत स्थानिक आधिकाऱ्यांवर खेळ्यांतील रस्ते स्वच्छ रास्त्याची जबाबदारी टाकण्यांत आली आहे. रस्त्यांस लागून असलेल्या घरांस रंग देण्यांत यावा, घरांपुढील बागांतून फुलंशाडे लावण्यांत यावी, कुंपणे दुरुस्त करावीत, रस्त्यांवरील द्रिव्यांच्या बाबतीत जखर ती मुधारणा केली जावी, प्रत्येकाने पाहुण्यांशी नम्रतेन वागून त्यांस सर्व बाबतीत सहाय करावे इत्यादि सूचनांचा मर्यादित जर्मनीविषयी पाहुण्यांचा अनुकूल ग्रह व्हावा, असाच स्पष्ट दिसतो. इतर देशांच्या सहानुभूतीची जर्मनीस विशेष फिकार वाटते अशांतला भाग नाही, परंतु ती मिळाल्यास जर्मनीस हवी आहे. सामन्याप्रीत्यर्थ येणाऱ्या ज्यू लोकांशीहि नीट वागण्याची सूचना नागरिकांस देण्यांत आली आहे. ऑलिंपिक पाहुण्यांचे संरक्षण करण्याची सरकारने हमी घेतली असल्याने हें जखर झाले असले तरी नात्सी सरकारच्या ज्यू लोकांबाबतच्या घोरणांत फरक पडला आहे, असे मात्र समजण्याचे कारण नाही.

### इंपीरियल बँक ऑफ इंडिया

गेल्या जून असेरच्या सहामार्हीत इंपीरियल बँक ऑफ इंडिया स ३७ लक्ष २७ हजार रुपये निवळ नफा झाला. गेल्या साल-असेर पुढे ओढलेल्या नंफ्याची रकम, रु. २८ लक्ष ६० हजार होती आणि हा दोहोंची वेरीज ६५ लक्ष ८७ हजार रुपये गेल्या जून असेर बँकेच्या हातांत नफा म्हणून राहिली. तीमधून १२ टके करमाफ डिविडंड मागीदारांस देण्यांत येणार आहे.

### मराठा चेंबरची वार्षिक सभा

श्री. कामत व प्रो. काळे हांचीं भाषणे

‘मराठा चेंबर ऑफ कॉर्मर्स अँन्ड इंडस्ट्रीज’ची द्वितीय वार्षिक सभा पुणे येथे रविवार, ता. ९ ऑगस्ट, रोजी चेंबरचे अध्यक्ष श्री. वा. सी. कामत हांच्या अध्यक्षतेसाळी भरली होती. सभेने चेंबरचा दुसऱ्या वर्षाचा अहवाल मंजूर केला आणि नव्या वर्षासाठी कार्यकारी मंडळाची व अध्यक्षांची निवड केली. अध्यक्ष, श्री. कामत व कार्याध्यक्ष, प्रो. काळे हांनीं संभेत केलेल्या भाषांचा सारांश येथे दिला आहे.

श्री. कामत हांचे भाषण

महाराष्ट्रांतील सर्वसाधारण परिस्थिति लक्षांत घेतां मराठा चेंबरने आपले काम समाधानकारक रीतीने चालविले आहे असा अभिग्राय व्यक्त करून श्री. कामत हे आपल्या भाषणात म्हणाले:-

“नव्या राज्यघटनेनुसार अस्तित्वांत येण्याचा मुंबई प्रांतिक कायदेमंडळामध्ये व्यापारी संस्थांस कांहीं जागा देण्यांत आल्या आहेत. महाराष्ट्रांतील छोटे व्यापारी व कारखानदार हांचे प्रश्न मोठे व्यापारी व कारखानदार हांच्या प्रश्नांहून भिन्न असले तरी तितक्याच महत्त्वाचे आहेत, हा दृष्टीने त्यास कायदेमंडळांत प्रतिनिधित्व मिळावे, अशी हॅम्नड कमिटीपुढे आपल्या चेंबरने मागणी केली होती; तथापि ती नाकारण्यांत आली. हाचा अर्थ, आपल्या हितसंबंधाच्या संरक्षणार्थ आपण ज्यास्त संघटित होऊन शगड्हळे पाहिजे, असाच समजला पाहिजे.

काचेच्या धंयांत दक्षिणी लोकांनी बरीच प्रगति केलेली आहे, तथापि टारिफ बोर्डने सोडा अंश हा काचमालांतील कच्चा पदार्थ हिंदुस्थानांत तयार होत नाही हा सबवीर संरक्षण नाकारून सदरहु धंयाची कुच्चलणा केली आहे. कच्च्या मालाच्या पुरवठ्याचे प्रश्नास इतके महत्त्व देण्याचे वास्तविक कारण नाही. सरकारने उद्योगधंयास संरक्षण देण्यावाबतचे घोरण ज्यास्त सहानुभूतिपूर्वक आसणे जरूर आहे.

विन्याचा धंदा महाराष्ट्रांत वाढीस लागला आहे. विमा कंपन्यांच्या कायद्यांत दुर्स्ती करण्यापूर्वी हा धंयाशी संबंध असणारांचे भत अजमावले जाणे जरूर आहे. तसेच करण्यासाठी कमिटी नेमली जावी व तिने पुण्यास येऊन महाराष्ट्रांतील व्यापारी व कंपन्यां शांस आपले म्हणणे पुढे मांडण्यास संधी यावी अशी माझी सूचना आहे.

नाणेवाजारांतील पैशाच्या स्वस्ताईचा फायदा महाराष्ट्रांनी करून घेणे जरूर आहे. आपल्या चेंबरच्या प्रयत्नाने स्थापन शालेली बँक ऑफ महाराष्ट्र प्रो. काळे हांच्या नेतृत्वासाळी प्रगति करीत आहे. चेंबरचे एक सभासद व कार्यकर्ते, श्री. घोड्यामामा साठे, हे नाशिक जिल्हांत एक व्यापारी बँक काढण्याच्या उद्योगांत आहेत. त्यांस त्यांच्या अंगीकृत कार्यात यश येतो, असेही इच्छितो.

मोठ्या प्रमाणावर चाललेल्या उद्योगधंयांची महाराष्ट्रांत मोठी उर्णीव आहे, ती भरून काढण्याचा प्रयत्न बुहन्महराष्ट्र शुगर सिंडिकेट करीत आहे. स्वतःच्या मालकीचे उंसाच्यो लागवडीचे मोठे क्षेत्र मिळवून सिंडिकेटने यशाचा पाया घातला आहे. सिंडिकेटने आसलेली शेअरविकिनीची बिनधोकं योजना दक्षिण मंडळीनी सदळ हाताने शेअर विकत घेतल्याने पार पडणार आहे. श्री. अभ्यंकर, साठे, जोशी, राजगुरु, आपटे,

पटवर्धन इत्यादि चेंबरचे उत्साही सभासद भांडवळ मिळविण्याची स्टपट करीत आहेत. सिंडिकेटच्या कारखान्यामुळे सुमारे दोन हजार दक्षिणी लोकांस व्यवसाय मिळणार आहे. मराठा चेंबर दक्षिणी व्यापारी मंडळीच्या वर्तीने वर निर्दिष्ट केलेल्या व इतर प्रश्नांसंबंधाने मतप्रचार करीत आहे. दक्षिणी व्यापाराच्या व उद्योगधंयांच्या हितांचे संरक्षण करणे हें चेंबरचे घेय असून तें साध्य होण्यास व्यापारी मंडळीनी स्वतः चेंबरचे सभासद होऊन व आपल्या अडचणी कळवून चेंबरला मदत करावी, अशी माझी विनांति आहे.”

प्रो. काळे हांचे भाषण

“प्रांतिक स्वायत्तेच्या अमदार्नीत मुंबई सरकारावर व हा इलाख्यांतील लोकांवर मोठी जबाबदारी येऊन पडणार आहे; कारण आर्थिक व औद्योगिक प्रगति घडवून आणण्यास जखर तो पैसा करूपाने उभा करण्यासाठी आपल्या प्रांताजवळ साधन उरलेले नाही. जमीनमध्यूल व अबकारी हांपासून मिळण्या उत्पन्नांत वाढ होणे शक्य नाही व ग्रासीवरील कराचा वांटा आपल्या हाती येण्यास वराच अवकाश आहे. लोकांचे उत्पन्न वाढविण्या आर्थिक उपक्रमांचा अवलंब केल्यासेरीस आपणांस दुसरा मार्ग नाही.

आपला महाराष्ट्र विशेषकरून कृषिप्रश्नान व नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून रहाणारा विभाग आहे. त्यामुळे हा प्रदेशांत शेतीस लहान-मोठ्या उद्योगधंयांची जोड अवइय आहे. सासरेच्या कारखान्यांची हा भागांत अलीकडे ज्ञालेली स्थापना व त्यांची वाढ हा दृष्टीने इष्ट व योग्य अशीच समजली पाहिजे. म्हैसूर व हैद्राबादसारख्या संस्थानांतील कारखान्यांस त्या संस्थानी सरकारचे जसे सहाय होतें, तसेच सहाय मुंबई सरकारने आपल्या हीमध्ये स्थापन होण्याच्या कारखान्यांस दिले पाहिजे. सरकारी अधिकर्यांचे हा संबंधांतील घोरण बिंगर-माहितीचे व सहानुभूतिशृण्य असतें असें न्यायमूर्ती रानडे हांनीं टाइम्स पत्रांत १८९९ साली लिहिलेल्या लेखांमध्ये ( हा लेखांचा गोषवारा गेल्या वर्षाच्या जानेवारी महिन्यांतल्या “अर्थ”च्या तीन अंकांत प्रसिद्ध शालेला आहे. ) मुदेसूद रीतीने सिद्ध केले होतें. छत्तीस वर्षांनंतर सध्याच्या काळांत त्या प्रकारच्या तकारीस वास्तविक पहातां जागा राहू नये. आगामी स्वायत्तेमध्ये तर हा विषयांची जबाबदारी ज्यास्त वाढवणार आहे. हिंदुस्थान सरकारचा संरक्षक घोरणावरील पहिला विश्वास उडू लागल्याची चिन्हे दिसत आहेत व खुइ टारिफ बोर्डचेहि विसर्जन करण्यांत आले आहे. बेकारीस आठा घालणे, शेतीमध्ये सुधारणा करणे, इत्यादि कामे औद्योगिक प्रगतीची कास धरल्यावरीज होणार नाहींत. हा आर्थिक घोरणाचा व सांपत्तिक मुत्सदेगिरीचा प्रश्न मुंबई सरकारने दूरदृष्टीने हाती घेणे अगत्याचे आहे. हा कामी आतां लोकांनी संघटित प्रयत्न केले पाहिजेत व सरकारनेहि आपली जबाबदारी ओळखून उद्योगास लागले पाहिजे.”

नंदुरबार तालुका ( पश्चिम खानदेश ) सहकारी वृत्त

नंदुरबार तालुका को. सुपरवायझिंग यूनियन लि. च्या सबकमिटीने गुप्तसेक्टरीची योजना त्या भागाचे ऑफिटर व बँकेचे इन्सेप्टर हांचे सहायाने तयार केली आहे व ती घुठे येथील असिस्टेंट राजेस्ट्रारसाहेबांच्या परवानगीने लक्षकर्त्त्व अमलांत येईल. सुपरवायझर श्री. उपाचार्य हा बाबतीत बरीच मेहनत घेत आहेत.

### हिंदुस्थान सरकारच्या ग्रामसुधारणेबाबतच्या ग्रॅटचा विनियोग

ग्रामसुधारणेच्या कार्याक्रितीं हिंदुस्थान सरकारने प्रांतिक सरकारांत रकमा वांटून दिलेल्या आहेत. सदरहू पैशाचा विनियोग कशा तर्हेने केला जावा, हासंबंधांत मध्यवर्ती सरकारने प्रांतिक सरकारांस एक सविस्तर पत्र लिहून आपला मानस कळविला आहे. सरकारने दिलेल्या रकमा सर्वं करण्याचा अधिकार शक्यतोवर जिल्हाधिकाऱ्यांस देण्यांत यावा, योजना आसाव्याच्या त्या तात्कालिक स्वरूपाच्या नसाव्यात व कित्येक कामे एकदम हाती घेण्याएवजी कांही निवडक कार्यावरच भर दिला जावा, असे हिंदुस्थान सरकारचे म्हणणे आहे.

१९३५-३६ साली ग्रामसुधारणेप्रीत्यर्थ ९२३ लक्ष रुपये प्रांतिक सरकारांस देण्यांत आले. चालू साली १ कोटी ३ लक्ष रुपये सालील कोषकाप्रमाणे दिले जातील:—

प्रांत	सेडेगांवी वस्ती (लक्ष)	गेल्या वर्षी दिलेली रकम (लक्ष र.)	यंदा यावयाची रकम (लक्ष र.)
मद्रास	३७९	१४	१५
मुंबई	१३८	७	{ ५
सिंध	३६५		{ ३
बंगाल	४६२	१६	१८
संयुक्तप्रांत	४३	१५	१७
पंजाब	२०३	८३	८३
ब्रह्मदेश	१३	५	५
बिहार	३१	१२३	{ १२
ओरिसा	७३३		{ ४
मध्यप्रांत	१३३	५	६१
आसाम	८३	५	५
चायव्य सरहदप्रांत	२	२	२
दिल्ली	—	१०५	१०५
अजमीर-भारवाड	—	५	५
कूर्ग	—	५	५
एकूण	९२३	१,०३	

उपरिनिर्दिष्ट सुमारे २ कोटींची रकम ग्रामसुधारणेसाठी वांटण्यांत आली, त्याहून मोठी २ कम वांटण्याचा प्रसंग पुनः लवकर येण्याचा संभव नाही; कारण हापुढे मध्यवर्ती सरकारचे करवसुलीचे कित्येक अधिकार प्रांतिक सरकारांस उपलब्ध होणार आहेत. प्रत्येक प्रांतांतील परिस्थिति भिन्न आहे व गेल्या वर्षी हाती घेलेल्या कित्येक योजना प्रयोगात्मक होत्या हे सर्वे आहे. ह्या दृष्टीनेहि त्या योजनांचा पुनर्विचार होणे जरुर आहे. बहुतेक प्रांतांनी एकदोन निवडक योजनांवर भर न देतां अनेक काऱ्ये एकदम हाती घेतां आहेत, ही गोष्ट इष्ट नाही. मंजुरी देण्याची सत्ताहि केन्द्रीभूत होतां कामा नये. प्रत्येक जिल्हाच्या वांच्यास येणारी रकम जिल्हाधिकाऱ्याच्या इच्छेप्रमाणे नियोजित कार्यावर सर्वं करतां आली पाहिजे, असे हिंदुस्थान सरकारचे म्हणणे आहे. ज्या सेडेगांवांतून रकम सर्विली जावयाची, त्या गांवांतील लोकांनी कार्यास हातभार लावणे व्यापक दृष्टीने पहातां अगत्याचे आहे. ग्रॅटच्या एक वृत्ती-यांशापेक्षां ज्यास्त रकमेच्या मोवद्दला सेडेगांवांतून पैशाच्या अगर

मंजुरीच्या स्वरूपांत मदत करावी, अशी अट घालतां येणे शक्य आहे.

प्रत्येक प्रांतिक सरकारने, सेडेगांवांतील रस्त्यांची सुधारणा, पाणीपुरवठा, शेतीच्या तुकळच्यांचे एकत्रीकरण, इत्यादीसारस्वता दोनतीन निवडक योजना हातीं घ्याव्या. प्रांतिक सरकारांस ग्रामोद्धारासाठी दिलेल्या रकमांतील वार्षी वर्षेवर रद्द होणार नसल्याने दर्विं मुदतीवर पसरलेल्या योजना आखण्यास हरकत नाही. जिल्हाधिकाऱ्यास ग्रॅटच्या रकमेचा विनियोग करण्यास स्वातंत्र्य असले, तरी आखलेल्या योजना निश्चित असाव्या व त्यांची आणि सर्वांची वरचेवर एका लायक अधिकाऱ्यामार्फत तपासणी व्हावी. कामाच्या प्रगतीचा अहवाल प्रांतिक सरकारांकडे पाठविण्याची जिल्हाधिकाऱ्यांवर जबाबदारी असावी, म्हणजे सर्व जिल्हांतील कार्यात एकसूत्रीपणा आणतां येईल. प्रांतिक सरकारांस वांटलेल्या रकमेच्या सुमारे ८० टके रकम जिल्हांतील सेडेगांवी लोकसंख्येच्या प्रमाणांत सर्व जिल्हांस देण्यांत यावी व उरलेली २० टके रकम विशेष योजनांसाठी राखून ठेवावी. हिंदुस्थान सरकारने प्रांतिक सरकारांकडून आपल्या ग्रॅटच्या विनियोगाबाबत वरीलप्रमाणे सूचना करून तपशिलिंगावर माहिती मागविली आहे.

### सहकारी अर्बन बँकांची प्रगति

सभासदांची संख्या, भाग-भांडवल, सेल्टे भांडवल, रिक्षवैफंड इत्यादि सर्व बाबतींत मुंबई इलास्थांतील सहकारी अर्बन बँकांची प्रगति ह्यापाठ्याने होत आहे. ह्या समाधानकारक स्थितीची कल्पना सालील आकड्यांवरून येईल:—

	१९३२-३४	१९३४-३५
बँकांची संख्या	११४	१३१
सभासद	१,५९,९५७	२,०९,६०३
भाग भांडवल	६७ ल. र.	७६३ ल. र.
रिक्षवैफंड	२८	४०३
सेल्टे भांडवल	४३४	४८२३
सभासदांच्या ठेवी	२२१३	२६६३
नफा	८३	१०३
डिविडंड	६ ते ९ टके	६ ते ७ टे

### एक नवा उपक्रम

लिंब को. पी. बँकेचे प्रेसिडेंट श्री. ठाकूर यांनी लिंब येंवे, “उद्योग संवर्धक सहकारी मंडळ” या नांवाची एक लिंगिटेंड कंपनी सहकारी कायद्यासाली नोंदविण्याचा प्रथम चालविला आहे. या मंडळामार्फत प्रथम तेथे एक कापडाची लहान गिरणी निवडणार असून दुसऱ्याहि अनेक धंयांस मंडळाकडून मदत मिळाण्यासारांत व्यापक ध्येय मंडळांने टेवलेले आहे. पंचवासी ठप्यांचा एक शेअर असून अधिकृत भांडवल ५० हजार ५० ठरविलेले आहे. एक हजार रुपये भांडवल जमलेले असून मंडळाचे पोटानियम तयार करून ते मंजुरीसाठी पाठविण्यांत अले आहेत. सेडेगांवांतील हा नवा उपक्रम प्रशंसनीय आहे.

**कै. माऊराव कोलहटकरांचें गाणे ऐकावयास मिळेल काय?**

रा. रा. संपादक, “अर्थ” यांसः—

सा. न. वि. वि. आपल्या सांसाहिकाच्या गेल्या महिन्याच्या एका अंकांत इंग्लंडचे प्रसिद्ध मुत्सदी मि. ग्लॅडस्टन व राजकवी लॉड टेनिसन यांच्या भाषणांची जुनी ग्रामोफोन रेकॉर्ड्स विलायतेत उपलब्ध झालीं असून ती ऐकां येतील अशी व्यवस्था करण्यांत येत असल्याची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे, प्रसिद्ध महाराष्ट्रीय नट व गायक, कै. भाऊराव कोलहटकर, यांच्याही पदांची जुनी नल्यावर घेतलेली रेकॉर्ड्स हल्लीचे पिढीस ऐकावयास मिळण्याची सोय होणे शक्य आहे, अशी उपयुक्त सूचना आपण केली आहे.

कै. भाऊराव यांची, सौभद्र नाटकांतील पदांची रेकॉर्ड्स मी स्वतः ऐकली आहेत. माझे घ्याही, रा. रा. गजानन सखाराम देशपांडे, वी. एससी., शिक्षक कन्याशाळा, पुणे, (हली ते वी. टी. चा अभ्यास कोलापूर येये करीत असतात) यांनी गतवर्षी हिंज मास्टर्स हॉइसच्या एका जुन्या ग्रामोफोनवर सौभद्र नाटकांतील रा. भाऊराव कोलहटकरांच्या पदांच्या बांगड्या लाविल्या होत्या; सदरहु ग्रामोफोन जरी विघडलेला होता, तरी बांगड्यांचा आवाज चांगला ऐकू येत होता. ग्रामोफोन व रेकॉर्ड्स रा. देशपांडे यांनी आपले नातेवार्इक, श्री. चिंतामण गजानन देव, इनामदार, मुकाम ओझर, जिल्हा पुणे, यांचेकडून आणिली होती.

कै. भाऊराव यांच्या पदांच्या बांगड्या आतां फारच हुमील झाल्या आहेत. कोणी तज्ज्ञाने या बांगड्यांपासून नवीन रेकॉर्ड्स करून हल्लीचे पिढीस कै. भाऊरावांची गायकी ऐकावयाची संधी आणून दिल्यास फार वरें होईल.

आपली सूचना अत्यंत उपयुक्त वाटल्यावरून हें पत्र आपणांस लिहीत आहे. तरी त्यास आपले पत्रांत जागा घाल अशी आशा आहे. काळावे,

ता. २-८-३६

आपला,

“अर्थाचा” एक ऋणानुवंधी

विमेदारांच्या आरोग्याची जोपासना

डॉन ऑफ इंडिया विमा कं.

“विमेदारांच्या आरोग्याची जोपासना” ह्या शिष्कासाली ‘अर्था’ च्या गेल्या अंकांत आम्ही न्यूयोर्क येथील मेट्रोपोलिटन विमा कंपनीच्या कार्यांसंबंधाने माहिती दिली होती. ह्या संबंधात डॉन ऑफ इंडिया लाइफ इ. कं. लि. च्या जनरल मैनेजरांकडून आम्हांस एक पत्र आले असून त्यामध्ये सदरहु कंपनीच्या आयुष्य-संवर्धनपर योजनेसंबंधी खुलासा करण्यांत आला आहे. त्याचा सारांश साली दिला आहे:

“आपण हिंदुस्थानांतील विमा कंपन्यांस जागृत करण्याचा प्रयत्न केलांत, याबद्दल आम्ही आपले अभिनंदन करतो. अशा तर्हेचा सुसंघित प्रयत्न आमचे कंपनीचे चालक मंडळाने सन १९३४ सालांत सुरु केला आहे व त्याचा योग्य व हितकारक परिणाम विमेदारांचे आरोग्यरक्षण दृष्ट्या कंपनीस फायदेशीर होत आहे असा अल्पांशाने का होईना अनुभव येत चालला आहे. आमचे कंपनीचे मोहिकल रेफरी सुविरुद्धात डॉ. भडकमकर यांचे अध्यक्षतेसाली १५ जुलै

१९३४ रोजी विमेदारांच्या आरोग्यचिकत्सामंदिराचे उद्घाटन झाले, त्यामध्ये कंपनीच्या डायरेक्टर मंडळांतील उत्साही डॉ. एम. एस. बेके व डॉ. एम. एन. कढे हे दोन वर्षे काम करीत आहेत व अनुभवाने या आरोग्यसंरक्षक योजनेचा विमेदार फायदा घेतात ही गोष्ट सिद्ध झाली आहे. ही आरोग्य योजना ज्यास्त प्रमाणांत प्रचारात व्हावी व ती खेडेगावांतील बहुजन-समाजांत देसील पसरावी, ही गोष्ट लक्ष्यांत घेऊन संबंध इलाख्यांतील ग्रामोद्धार मंडळांमार्फत आर्थिक संघटनेवरोबर विमांसंरक्षक साधनांचाहि प्रसार करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे.....”

कॉसमॉस को-ऑपरेटिव अर्बन बैंक लि., पुणे.

### ३० वी वार्षिक सभा.

या बैंकेची ३० वी वार्षिक सभा नूतन मराठी विद्यालय हायस्कूलचे असेंब्ली हॉलमध्ये सन १९३५-३६ सालचा अहवाल, ताळेबंद, नफ्याची वांटणी व वार्षिक निवडणुकी वगैरे कामांसाठीं ता. २७ सप्टेंबर १९३६ रोजी दुपारी दोन वाजतां भरणार आहे. तरी त्यावेळी सर्व सभासदांनी अवश्य यावें अशी विनंति आहे.

न्यू किताब बिलिंग,	}	बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे हुक्मावरून. मा. के. कुल्कर्णी, सेकेटरी.
लक्ष्मी रोड,		पुणे.

५ ऑगस्ट १९३६

### दी ट्रस्ट ऑफ इंडिया अँशुअरन्स

#### कंपनी, लिमिटेड

सुरव्य कचेरी : लक्ष्मी रोड, पो. वॉ. नं. ४६, पुणे नं. २



चेअरमन : डि. ब. के. आर. गोडबोले,

वी. ए., एम. सी. ई., सी. वी. ई.,

एम. आय. ई. (इंडिया)

दोंड-यारामती व पाचोरा-जामनेरे रेल्वे कं. चे भागीदार

— चिशीष्ट अंगे —

१. या कंपनीच्या घटनेप्रमाणे विमेदारांना कंपनीच्या नफ्यामेकी शेकडा ९६ नफा बोनसच्या स्वरूपात परत करण्यात येतो. विमेदारांना स्वतःतः डायरेक्टर्स निवडून देतां येतात.

२. “ट्रस्ट ऑफ इंडिया”च्या प्रत्येक विमेदारास त्याच्या पॉलिसीरक्मेतून शक्तिक्षया किंवा रुणालयाच्या लचासाठी कंपनीकडून नदत मिळण्याची सवलत दिली जाते. विमेदार पैगू किंवा चरिताथाची साधन मिळविण्यास असमर्थ झाल्यास त्याचे विमाहसे बंद होऊन त्याची विमारक्षम दहावार्षिक हृत्यांनी दिली जाते. याशिवाय, सोडकिंमत, फ्लेबंद विमा, रद्द पॉलिसी चालू करण्याविषयी सवलती, पॉलिसी-नारणावरील कर्ज, घरें विकत घेण्याच्या योजना, वापिक हृत्यावर अडीच टक्के सूट ३० सर्वे सवलतींचा अंतर्भाव “ट्रस्ट ऑफ इंडिया” कंपनीनं केला आहे.

### कॉलेज विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी

मुंबई विश्वविद्यालयास जोडलेल्या कॉलेजांतील विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय तपासणीबाबतचा १९३५-३६ सालचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. ही तपासणी डिसेंबर १९३५ पूर्वी पुरी करण्यांत आली व तपासण्यांत आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १२,३७० होसी. कोल्हापूर कॉलेजांतील तपासणीचा अहवाल उशिरा हाती आल्यामुळे विश्वविद्यालयाच्या अहवालांत तो स्वतंत्रपणे शेवटी छापला आहे. तणसणीपासून काढण्यांत आलेल्या निष्कर्षांचे सार खालीलप्रमाणे आहेः—

(१) दक्षिण विभागांतील विद्यार्थ्यांचे स्नायु चांगले असले तरी त्यांचे वजन कमी होते. कसदार अन्नाचा अभाव, हे त्यांचे कारण होय.

(२) गुजरात विभागांतील विद्यार्थ्यांची प्रकृति सामान्यतः असमाधानकारक आढळली. त्यांतील विद्यार्थी फार लष्ट अगर अतिशय किरकोळ असे होते व त्यांचे सेळांकडे आणि व्यायामाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून आले.

(३) कर्नाटक विभागांतील विद्यार्थ्यांचा वैद्यकीय तपासणीत पहिला नंबर लागला व त्यांची प्रकृति सर्वांत चांगली आहे, असेहे निर्दशनास आले.

(४) सिंधी विद्यार्थ्यांचे वजन समाधानकारक होते परंतु शरीर पीळदार नव्हते.

(५) विद्यार्थिनींनीं श्वासोच्छ्वासाचा व्यायाम घेणे अगत्याचे आहे.

(६) एकूण २,१५२ म्हणजे शेंकडा १२ विद्यार्थ्यांची दृष्टि सदोष असून त्याविषयीं काळजी घेतली जात नाही.

(७) वैद्यकीय तपासणीमध्ये कर्नाटक कॉलेजचा नंबर पहिला लागतो व हैदराबाद (सिंध) कॉलेजचा शेवटी येतो. गुजरात-मधील कॉलेजांचा नंबरहि तळाशीच आहे.

(८) प्रत्येक विद्यार्थ्यांच्या तपासणीचा तका त्यास पहाव्यास मिळणे जरूर आहे. सदरहु तपासणीची एक प्रत विद्यार्थ्यांच्या पालकांकडे पाठविण्यांत यावी.

### रजिस्ट्रेशन खात्याचा अहवाल

१९३५ साली मुंबई इलाख्यांतील रजिस्ट्रेशन खात्याकडे एकूण २,८६,०४७ दस्तऐवज नोंदले गेले व त्यांची किंमत २६ कोटी रुपये भरली. म्हणजे, १९३४ सालाच्या मानानें रजिस्ट्रेशनमध्ये ८,७०१ दस्तऐवजांच्या संख्येची आणि नोंदलेल्या दस्तऐवजांच्या किंमतीत ३२५ कोटी रुपयांची वाढ झाली. व्याजाचे दर उत्तरले असल्यामुळे स्थावर इस्टेटोंत पैसे गुंतविण्याच्या लोकांच्या प्रवृत्तीचा हा परिणाम असावा.

अहवालाचे साली सहकारी सोसायटीचे संबंधी ११,९७१ दस्तऐवज नोंदवण्यांत ३ ले. १९३४ साली हा आँकडा १,५७१ में कमी होता.

पारशी समाजांतील ५४१ विवाह नोंदले गेले व स्पेशल मैरेज ऑफिसांच्ये ८४ विवाह रजिस्टर झाले.

रजिस्ट्रेशन खात्यास अहवालाचे साली एकूण १७२ लक्ष रुपये उत्पन्न झाले. त्यांतून सर्व वजा जातां १० लक्ष १४ हजार रुपये निवळ उत्पन्न उरले.

### धी सेंट्रल बँक ऑफ इंडिया लि.

कडून

हिंदुस्थानांतील प्रजेच्या हितासाठी अनेक  
नाविन्यपूर्ण उत्कृष्ट योजना.

होम सेविंग खाते	सोनें विक्री खाते
चालू खाते	सेफ डिपोजिट बँकलट

वैवार्षिक कंश सटीफिकेट	एकिक्षक्यूटर आणि
खाते	द्रस्टी खाते

सविस्तर माहितीकरितां पत्रव्यवहार कराः—

स्वदेशभ्रमी लोकांनी स्वदेशी संस्थेला उत्तेजन देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. जनतेची सेवा करणे हेच आमचे ध्येय आहे. वरील स्वदेशी संस्थे कडून मिळणाऱ्या फायद्याचा अनुभव प्रत्येकानने घ्यावा.

सो. न. पोन्चखानवाला,  
मेनेजिंग डायरेक्टर.

### धी बँक ऑफ इंडिया लि.

[ स्थापना—७ सप्टेंबर १९०६ ]

उभारलेले भांडवल	... ... ...	रु. २,००,००,०००
वसूल झालेले भांडवल	... ... ...	रु. १,००,००,०००
रिश्वर्ह फंड	... ... ...	रु. १,०५,००,०००

मुल्य कचरी—ओरिएन्टल चिल्ड्रन्ज, मुंबई<sup>१</sup>  
शाखा—बुलियन एक्सचेंज (शेवट मेसन स्टीट, मुंबई), घार्डे<sup>२</sup> (मुंबईनजिक), मलवार हिल (मुंबई), कालबादेवी (मुंबई), अहमदाबाद—सेशन शासा, कलकत्ता, कलकत्ता—चडायसार, पुणे, पुणे शहर, राजकोट, सुरत, नागपूर सिली.

लंडन एजन्ड्स—धी वेस्टमिन्स्टर बँक लिमिटेड.

चालू टेक्विवरील व्याजाचा दर

जानेवारी ते डिसेंबर असेरे दररोजनदया रु. ३०० ते रु. १,००,००० रकमेच्या चालू टेक्विवर शेंकडा १ टक्का व्याज दिले जाईल; परंतु एक लाखावरील रकमेच्या चालू टेक्विवर स्पेशल व्याजाची आकारणी केली जाईल. सहामाही असेरे व्याजाची रकम ५ रु. इतकी असल्याप्रीवाय व्याज दिले जाणार नाही. कायम, धोडक्या मुदताच्या व सेविंग बँके कडील ठेवी सुद्धां आर्ही ठेवून घेतो; व त्यांवर व्याजाची योग्य आकारणी करतो; विशेष माहिती व नियम वगेरे अजनेने मागवावेत.

शिवाय द्रस्टी या नात्यानें इतर जीं कामें कराव्याचीं ती करावी लागल्यास तीसुद्धा ही बँक करते. नियमांची माहिती अजनेने मागवावी. शिवाय, सर्व प्रकारचे बँकेचे व्यवहार या बँकेमाफत केले जातात.

एजन्डा—टी. आर. लालवाणी.

### S. B. JOSHI & Co.

ENGINEERS &amp; CONTRACTORS

41 A, Bruce Street,	716 Sadashiv Peth,
Bombay	Poona City

## दि ट्रस्ट ऑफ इंडिया अँशुअरन्स कंपनी

## स्टॅट्युटरी सभेची हक्काकत

दि ट्रस्ट ऑफ इंडिया अँशुअरन्स कंपनी ( हेड ऑफिस ६, बुधवार पठ, पुणे २. ) च्या भागदारांच्या स्टॅट्युटरी सभेच्या वर्ली कंपनीचे अध्यक्ष दिवाण वहाडुर का. रा. गोडबोले, बी. ए., एम. सी. ई., सी. बी. ई., एम. आय. ई., यांनी केलेले भाषण:- सदृग्हस्थ्यहो,

ता. १२ जून १९३६ पर्यंतच्या स्टॅट्युटरी रिपोर्टाचा विचार करण्यासाठी आपण येथे जपलो आहो. आपली कंपनी ता. ४ जून १९३५ रोजी रजिस्टर झाली. ता. १७ जानेवारी १९३६ रोजी, म्हणजे चालू वर्षांभी काम करण्याची परवानगी जॉइंट स्टॉक कंपनीच्या रजिस्ट्रारकडून मिळाली. या मुद्रीत १०२० शेर्सर्सची विक्री करण्यांत येऊन रु. ४०,०००/- जमविण्यांत आले.

कंपनीचे सचाचे प्रमाण शक्य तितके कमी ठेवण्याचा ढाय-रक्टर्सनी प्रथत्न केल्याचे आपल्याला रिपोर्टावरून आढळून येईलच. आतांपर्यंत मैनेजिंग एजन्टसनी विनवेतन काम केले असून ढायरेक्टर्सनी आपली फी घेतली नाही. कंपनीच्या शेर्स-प्रॉस्पे-कटसमध्ये प्राथमिक सचाचासाठी रु. १०,०००/-ची मंजुरी घेतली असून, हा खर्च रु. ५१४२/११/- इतक्याच रकमेत भागविला आहे.

सचाच्या बाजूपैकी एकाच रकमेचा खुलासा केला पाहिजे. कंपनीने सेविंग-क्लॉक्स सरेदीसाठी रु. ४९०९/१०/६ खर्ची टाकले आहेत. ही घड्याळे नार्ने टाकले तरच चालतात. यामुळे विमेदारांचा विमा-हसा आपोआप गोळा होतो. या घड्याळांमुळे आयुर्विष्याची लोकप्रियता बरीच वाढली आहे. ही घड्याळे एका विस्थात जर्मन कंपनीपासून सरेदी केली असून कारखानांचांनी त्यावृद्धची हमी घेतली आहे.

आजपर्यंत झालेल्या कामाचा उल्लेस येथे करणे आवश्यक आहे. आतांपर्यंत एक लासापेक्षा जास्त रकमेचे विमार्ज कंपनीकडे आले असून, त्यापैकी पाऊण लासापेक्षा जास्त रकमेचे मान्य करण्यांत आले आहेत. यापैकी पुष्कळसे काम ज्या वर्गीत विष्याचा प्रसार झाला नव्हता, अशा वर्गीतून आले आहे.

यावरून आपल्या लक्षांत आले असेलच की, या थोड्या मुद्रीत कंपनीने पुष्कळ मोठी प्रगती दास्तविली आहे. मला अशी आशा वाटते की, या कंपनीचे कार्य दिवसेदिवस वाढत जाईल व नवीन काम मिळविण्यासाठी मी तुम्हां सर्वांना कंपनीशी सहकार्य करण्याची विनंति करतो.

यानंतर कंपनीच्या भागीदारांच्यातके पुढील प्रश्न विचारण्यांत आले.

( १ ) श्री. पुरंदर गणेश मराठे, पुणे नं. ४ यांजकडून...

प्रिलिमिनी सर्व म्हणून दास्तविली रकम रु. ५१४२/११/- ही दिसण्यांत बरीच मोठी वाटते. या सचाचा तपशील संग-प्रयांत येईल काय?

श्री. गोडबोले यांच्याकडून खुलासा...

रजिस्ट्रेशन फी

रु. ५००-००

दायरेक्टर्सची व कांहीं शेरहोल्डर्सची

सहानुभूति इ. मिळविण्यासाठी रजिस्ट्रेशनपूर्वी केलेला प्रवाससर्व

रु. ८२९-१००

छपाई व स्टेशनरी

रु. ३४५२-६-०

यांतील बरीचशी छपाई कंपनीला ३ वर्षे

पुरेल इतकी आहे.

जाहिरात

रु. ३६०-११-०

एकूण रु. ५१४२-११-०

( २ ) श्री. आर. एन. अभ्यंकर, बी.ए., एलएल.बी., मैनेजिंग एजन्ट-कॉर्मनवेल्य अँशुअरन्स कंपनी, लि. पुणे २ यांजकडून...

कॉपिटल रिसीटमध्ये शेरहोल्डिंग म्हणून रु. ६६०/-जमा दास्तविली आहे. हे शेर्स कां मान्य करण्यांत आले नाहीत? शेर्स मान्य करताना कांहीं विशेष धोरण पाळण्यांत आले होतें काय?

श्री. गोडबोले यांच्याकडून खुलासा...

आतांपर्यंत १०२० शेर्स अलॉट करण्यांत आले. या शेर्स-वर जमा झालेली रकम रु. ४०,०००/- भांडवली सचाचासाठी पुरेशी वाटल्यावरून जास्त शेर्स अलॉट करण्यांत आले नाहीत. असे धोरण ठेवण्यांत भांडवलावर थाव्या लागणाऱ्या व्याजाचा बोजा कंपनीवर वाढू नये हा एकच हेतु होता.

१०००ची दर्शनी किंमत रु. १०००००/-आमच्या मते विमेदारांना कंपनीबद्दल विश्वास वाटण्यास पुरेशी आहे. या सोईमुळे मोळ्या भांडवलाचे स्थेय मिळून त्यापैकी ४० टके भागावरच कंपनीला व्याज यावे लागेल.

शेर्ससाठी ज्या अनुक्रमानें अर्ज आले त्या अनुक्रमानेंचे ते अलॉट करण्यांत आले आहेत. याशिवाय दुसरे धोरण शेर्स मान्य करताना ठेवले नव्हते.

( ३ ) श्री. राजगुरु, डायरेक्टर—कॉर्मनवेल्य अँशुअरन्स कं. लि., पुणे यांजकडून.....यापुढे आणसी किती शेर्स अलॉट करण्याचा कंपनीचा विचार आहे?

श्री. गोडबोले यांच्याकडून खुलासा...

आतांपर्यंतच्या अनुभाववरून व कंपनीचे फायदे विस्तृत करण्यासाठी आणसी सुमारे ५०० शेर्स विकण्याचा आमचा विचार आहे.

स्टॅट्युटरी रिपोर्ट पास करण्याच्या अध्यक्षांच्या ठारावाला उजोरा देताना बैरिस्टर एन. एम. पटवर्धन ( सेवानिवृत्त डिस्ट्रिब्यूट व सेशन्स जज व एकवेळचे वर्कमेन्स कॉर्पोरेशन कमिशनवरील अधिकारी ) म्हणाले...आपण हा रिपोर्ट चिनहरकत पास करावा. शक्यतोवर थोड्या भांडवलांत प्राथमिक सर्व भाग-विण्याचे मैनेजिंग एजेंट्सचे धोरण स्थूलीय आहे. यापुढे हप्त्याचे उत्पन्न जमा होऊं लागल्यावर आतां जमविलेले जास्त भांडवल निरुपयोगी होईल. मुंबईच्या न्यू इंडिया कंपनीने प्राथमिक जमा केलेले भांडवल परत केल्याचे आपणांस माहीत आहेच. विष्याचा घंडा हा स्वतः भांडवल निर्माण करणारा घंडा आहे. कॅनडांतील सन लाइक कंपनीने विमेदार व कंपनीचे नोकर यांचेसाठी एक शहर वसविण्याचे ठारविले आहे.

काटकसर व पैशाच्या व्यवहाराबद्दलच्या दक्षतेबद्दल दिवाण बहाडुरांचे नांव प्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक कंपन्या उभारून यशस्वी करून दास्तविल्या आहेत व पुण्यांतील अनेक संस्थांचे ते अध्यक्ष असून त्यांचे काम पहात आहेत.

त्याचप्रमाणे, मध्यप्रांतात कमिशनर म्हणून सेवानिवृत्त झालेले व एक वेळचे जॉइंट स्टॉक कंपनीचे रजिस्ट्रार श्री. के. एस. जटार, सी. आय. ई. हे उपाध्यक्ष आहेत. या अध्यक्ष-उपा-

द्यक्षांच्या जोडीकडे बोट दासविल्यानंतर कंपनीच्या काटकसरी-  
च्या घोरणाबद्दल जास्त शिफारसीची जखरी लागेल असें वाटत  
नाहीं.

यानंतर मतें वेऊन स्टॅटुटरी रिपोर्ट एकमतानें पास झाल्याचे  
जाहीर करण्यांत आले. खानसाहेब एन. डी. चिनोय यांनी  
अध्यक्षांचे आभार मानल्यानंतर सभा वरत्तास्त झाली.

### मिवडक बाजारभाव

सरकारी कर्जरोखे			
बँक रेट ( २८ नोव्हेंबर १९३५ पासून )			३%
५% ( १९४०-४३ )	...	...	१११—१
५% करमाफ लोन ( १९४५-५५ )	...		१२०—११
५% ( १९३९-४४ ) लोन ...	...		१०८—७
४३% लांब मुदत ( १९५५-६० )	...		११९—४
४% १९६०-७०	...		११४—१२
४% १९४३	...	...	१११—०
४३% विनमुदत	...	...	९९—१५२
४३% १९४७-५०	...	...	१०७—४
४३% १९४८-५२	...	...	१००—११
निमसरकारी रोखे			
४% पोर्ट ट्रस्ट ( बिगर गॅरंटी व लांब मुदत )			१११—०
४% पोर्ट ट्रस्ट ( गॅरंटी व तीन महिन्यांच्या नोटिशीने परत फेड )			१००—८
४% मुंबई म्युनिसिपल ( लांब मुदत )	...		११०—०
४% मुंबई सिटी इंप्रूवमेंट ट्रस्ट बॉँड ( ७०वर्षे मुदत )			१०९—१२
४% म्हैसूर कर्ज ( १९५३-६३ )	...		१११—४
५% म्हैसूर ( १९५५ )	...	...	१२३—८
मंडळयांचे भाग			
बँक			
बँक ऑफ इंडिया ( भाग १०० चा, पैकी ५००. भरले व १०% डिविडंड )			१३५—८
बँक ऑफ बडोदा ( १०० पैकी ५० रु. भरले व १०% डिविडंड )			११५—१२
सेंट्रल बँक ऑफ इंडिया ( ५० पैकी २५ रु. भरले व ६% डिविह. )			३५—४
इंपीरिअल बँक ( ५०० रु., १२% डिविह. )			१५८२—८
रिक्विर्ह बँक ( १०० रु. )			१३५—०
रेल्वेज			
दौँड-बारामती ( १०० रु. चा भाग, डिविह. ५% )			१०६—०
पाचोरा-जामनेर ( १०० रु. चा भाग, डिविह. ६% )			९६—४
अहमदाबाद-प्रांतज ( ५०० रु. चा भाग, डिविह. ९३% )			९३०—०
वीज			
बँबी ट्रूस्ट ( ऑर्डि. भाग ५० रु. डिविह. १२% )			१५९—६
कराची ( १०० रु. चा भाग, डिविह. ९% )			२४०—०
पुणे इलेक्ट्रिक ( १०० रु. चा भाग, डिविह. ९% )			२४५—०
टाटा पॉवर ( १,००० रु. ऑर्डि, डिविह. ५३% )			१६२२—८
टाटा पॉवर ( १,००० रु. प्रेफरन्स, डिविह. ७३% )			१६१०—०
इतर			
टाटा आयर्न ( १५० रु. प. प्रेफरन्स डिविह. ६% )			१९२—८
टाटा आयर्न ( १०० रु. ड. प्रेफरन्स, २२रु. C आ.)			१६५—८
टाटा आयर्न ( ७५ रु. ऑर्डि. )			१८४—४
टाटा आयर्न ( ३० रु. डिफर्ड )			७२३—१२

## एशियन पॉलिसी



म्हणजेच

### आयुविभ्याच्या निरनिराळ्या सर्वांस सोयस्कर योजना.

महाराष्ट्रांत ठिकठिकाणीं एजंट नेमावयाचे आहेत

धी एशियन ऑशुरन्स कंपनी, लिमिटेड

एशियन बिलिंग : मुंबई नं. १

## वेस्टर्न इंडिया

लाइफ इन्शुअरन्स कंपनी लि.

स्थापना स. १९१३. मुख्य कचेरी-सातारा.

संपूर्ण स्वदेशी, अत्यंत सुट्ट, माफक हफ्त्याची  
पहिली व पहिल्या प्रतीची महाराष्ट्रीय  
विमासंस्था.

बोनस { हयातींतील रु. ६०

त्रैवार्षिक दरहजारी { हयातीनंतरचे रु. ७५

१९३५ मधील नवे काम ५१,२०,०४२ रु.

एकूण चालू काम २,७०,००,००० रु. अधिक

एकूण जिंदगी ७१,७१,०९३ रु.

लाइफ फंड ६०,४२,८७३ रु.

एजन्सी व इतर माहितीसाठी पत्रव्यवहार करा.

## दि डेक्न पेपर मिल्स कंपनी, लिमिटेड. रे पेपर मिल, मुंढवा, पुणे अमृत पदमजी पेपर मिल, मुंबई.

पूर्वी आम्हांस लागणारा सर्व कागद आम्ही आपल्या देशांतच तयार करीत होतो, आणि  
महाराष्ट्रातील कागदाचा धंदा सुप्रसिद्ध होता.

सध्यांच्या यांत्रिक युगांत, कागदाचे प्रकार आणि त्यांस असलेली मागणी विलक्षण वाढली असतां  
आम्ही पूर्ण स्वदेशी कागदाच कागदाच कागदाच वापरांने आणि आम्हांस सर्व स्वदेशी कागदाच कागदाच पुरवतांयें नये।

ह्या प्रश्नांस, दि डेक्न पेपर मिल्स कंपनीनें, अनेक प्रकारांचा व प्रतींचा कागद आपल्या  
कार्यक्षम कारखान्यांत तयार करून समाधानकारक उत्तर दिले आहे.

तुम्हांस कसलाहि कागद पाहिजे असो, त्यासंबंधानें खालील पत्त्यावर  
चौकशी करून तो कागद घ्या.

८१५-१६ भवानी पेठ, पुणे.

अहमदाबाद हाऊस, बैलर्ड एस्टेट, मुंबई.

मुलांचा आनंद कोण पालकाळा नको? त्यांतून  
'आनंद' चा खास अंक! मग काय त्यावर  
मुलांच्या उड्यावर उड्या!

**'आनंद'च्या खास अंकाचा थाट**

आती सर्व मुलाना माहीत झाला आहे ती दोत रंगी छपाई  
चिन्हाची लयलू, गोटीची रम्यता, कवितांची बहार—हो।  
सांगायचे विसरलोच! यंदा पुष्कळ कवितांना त्यातील वर्णनाच्या  
चिन्हांची चौकट बसविली आहे—गुलगुलीत कागद, सुचक  
छपाई व मोहरेदार मुस्सपृष्ठ हे खास अंकाचे विशेष त्यांना ठाठक  
झाले आहेत. 'आनंद' वर्षभर त्यांची किती करमणक करते,  
त्यांच्या ज्ञानात किती भर घालतो व त्यांना किती हवाहवासा  
वाटतो हे ती केळाहि सांगतील. आपण आपल्या मुलांकरिता तो  
एक वर्षभर घेऊन पहा भूणजे आपणासहि कळून येईल.  
वार्षिक वर्गणी ८. ह. सह लहान अंकाची २ रु. मोठ्या  
अंकाची ३ रु. वर्षांरम्ब जुलैपासून. अंक दरमहा पंधराच्या  
तारसे प्रसिद्ध होतो.

पत्ता:—म्यानेंजर आनंद, पुणे २.

गणेशाचतुर्थीस प्रसिद्ध होणार!

**पुरुषार्थाचा गणेशांक** (भाग २ रा)

या अंकांत गणपतीसंबंधीचे वैदिक, पौराणिक व महाराष्ट्रीय  
साधुसन्तांचे सर्व लिखाण सोपपत्तिक येणार असून शिवाय उत्तर  
व दक्षिण हिन्दुस्थानांत संशोधकांस ज्या प्राचीन गणेशमूर्ति  
आढळल्या आहेत, त्यांची विशेष माहितीसह सुचक छायाचित्रे  
देणार आहेत. किं. २ रु. पण वर्गणीचे ३ रु. म. ऑ. नं पाठः  
विणारांस हा अंक वर्गणीतच मिळेल.

गणेशांक भाग १ ला किं. २ रु., पण चालू ग्राहकांस हा  
अंक कफ्ट १ रु. स देकं. तरी वाचकांनी रजिस्ट्रेशनसचावतह  
एकंदर ४३ रु. पाठवावे. भूणजे दोन्ही विशेषांक रजिस्टरने  
पाठवू, प्रत्येक हिन्दूस्थाया घरी हे अंक असले पाहिजेत.

व्यवस्थापक पुरुषार्थ, औंध, (जि. सातारा).

यशासाठी दररोज १। पैखर्च करा.

आरोग्य, ऐश्वर्य व जीवनसौदर्य यांना वाहिलेले  
बृहन्महाराष्ट्राते आवडतें व लोकाप्रिय

**भाग्योदय मासिक**

आजच सुरु डेवा. दरमहा प्रसिद्ध होतें. यात उत्साहवर्धक  
लेस, सूरीदायक चरित्रे, चटकदार लघुकथा आणि सुंदर  
कविता येत असतात. वा. व. २॥ १ रु. पुढील पत्त्यावर लिहा.

साहित्य कार्यालय, कराड जि. सातारा.

**WANTED** Arts Graduates & Medical Practitioners to push up Rural Uplift & Medical Relief Movement in furtherance of Insurance Benefit Plans throughout district places in the Presidency. Adequate remuneration to capable workers.

Apply with particulars to :—

Head Office:— } General Manager,  
99, LAXMI ROAD, } THE DAWN OF INDIA  
POONA. } LIFE INS. CO. LTD.

पुणे शहर म्युनिसिपालिटीकडून मंजूर होणाऱ्या

**भव्य इमारती बांधण्याकरितां सुंदर नकाशाबाबत**

कन्सल्टिंग संवेद्धअर जी. जी. तळवलकर यांना भेटावें.

पेळ:—सकाळी ८ ते १० व दुपारी ४ ते ६.

टिकाण:—७३, सदाशिव, पुणे २.

हे पत्र पुणे, पेठ भाबुर्दा प. नं. १३६१३ आर्यमूषण छापसान्यात रा. अनंत विनायक पटवर्धन यांनी छापिले, व  
ग. भाषाद वामन काढे, बी. प., यांनी 'दुर्गाधिवास,' भाबुर्दा प. नं. १२४/१३, पुणे शहर, येथे प्रसिद्ध केले.